

October 28, 2022

The General Manager
Corporate Relations Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001

Scrip Code: **500770** 

The Manager, Listing Department
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex
Bandra (E)
Mumbai 400 051
Symbol: TATACHEM

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Audited Standalone and Unaudited Consolidated Financial Results for the second quarter and half year ended September 30, 2022

The Board of Directors at its Meeting held on October 27, 2022 has, *inter alia*, approved the Audited Standalone and Unaudited Consolidated Financial Results of the Company for the second quarter and half year ended September 30, 2022.

As per Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the said financial results were published in the following newspapers on October 28, 2022:

- i. Business Standard (English)
- ii. The Free Press Journal (English)
- iii. Navshakti (Marathi)

A copy of the results published is attached herewith. These are also being made available on the website of the Company at <a href="https://www.tatachemicals.com">www.tatachemicals.com</a>.

You are requested to take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Tata Chemicals Limited

Rajiv Chandan General Counsel & Company Secretary

Encl.: a/a

### **OSBI** State Bank of India RBO- ANDHERI, Mumbai - Mumbai Zone West **GOLD ORNAMENT AUCTION NOTICE**

The borrowers, in specific and the public, in general, are hereby notified that public auction of Gold ornaments pledge is proposed to be conducted at the following branches on below mention date. The auction is of Gold ornaments of defaulted customer who have failed to make payment of their loan amounts despite being notified by registered letters. The change in venue or date (if any) will be displayed at the auction centre. Un-auctioned Gold items shall be auctioned on subsequent working days afte displaying the details at auction centre.

The auction will be conducted on 31-10-2022 from 10.00 am to 5.00 pm at the following branches of State Bank of India

Chandivali Branch:- Ground Floor, Evershine Sapphire, Chandivali, Mumbai Maharashtra: 400072.

Gokuldham (Goregaon East) Branch:- B-2, shagun Mall, Film City Road, Next To Dindoshi Bus Depot, Malad East, Mumbai, Maharashtra: 400 097.

Jogeshwari East Branch: 101, Sai Residency, Natwar Nagar Road Number 3 logeshwari East, Mumbai, Maharashtra: 400060

Sakinaka Branch :- Lekhraj Bhavan, Near Post Office Andheri E, Mumbai Maharashtra 400072

5. **Goregaon East Branch :-** Plot No.12, Jayprakash Nagar, Jayprakash Road No.2, Goregaon (East) Mumbai, Maharashtra : 400063

Jankalyan Nagar Branch :- Shop No 26-37 , New Bhoomi Park-II, Jankalyan Nagar, Off. Marve Road, Malad (West) Mumbai, Maharashtra : 400095

Goregaon (West) - 9, Jawaharnagar S V Road Goregaon (W), Mumbai

Jogeshwari West - Ghaswala East, Swami Vivekananda Road, Mumba Maharashtra 400102

Date: 28.10.2022

Authorized Officer.

### **PUBLIC NOTICE**

TAKE NOTICE that SMT. SUHASINI SHARAD PODDAR Nee PATNAPRABHA MADAN EDWANKAR, residing at Edwankar House, Navalkar Lane, Girgaum, Mumbai- 400 004, has agreed to sell to our client her undivided one-half share, right, interest in the Property known as "Edwankar House' and more particularly described in the Schedule hereunder written. Any person having any claim or interest in or to the said premises mentioned in the Schedule hereinbelow by way of sale, exchange, development rights mortgage, gift, trust, inheritance, tenancy, possession, occupation, license lease, lien, charge, easement, occupancy rights or otherwise is hereby required to make the same known in writing to us along with documentary evidence a our office at 29/41, Tamarind Street, 1st Floor, Rajabahadur Compound, Fort Mumbai- 400 023 within 14 days from the date hereof, failing which it shall be presumed that there does not exist any such claim or interest and/or the same stands waived and our clients will proceed further with the transaction.

### THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that piece or parcel of land lying being and situate at Navalkar Lane, Girgaum, Mumbai 400 004 alongwith a ground and two storeyed building known as 'Edwankar House' bearing Cadastral Survey No. 595 of Girgaum Division comprising an area of 141.3 Sq. mtrs. or thereabouts and assessed by the Municipal Corporation of Greater Mumbai under D Ward No. 1636 A and Street No. 11 and bounded:

On the East by C.S. No. 604, by Navalkar Lane, by C.S. No. 594 and On the West On the North by by C.S. No. 596.

Dated this 27th day of October, 2022.

For Kishore Thakordas & Co (V. K. Merchant) Partnei Advocates & Solicitors

SAINT-GOBAIN

### Saint-Gobain Sekurit India Limited

Corporate Identity Number: L26101MH1973PLC018367 Registered Office: Plot No. 616 & 617, Village Kuruli, Pune-Nashik Road, Chakan, Pune 410 501, Maharashtra Tel:+91 2135 676 400/01 \* Fax: +91 2135 676 444

E-mail: sekurit.investors@saint-gobain.com \* Website: www.sekuritindia.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

				(Rs. in Lakhs)
		Quarter ended	Half year ended	Quarter ended
Sr.	Particulars Particulars	30-09-2022	30-09-2022	30-09-2021
No.	Fai ticulai 5	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	4,756	9,220	3,802
2	Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	866	1,783	752
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	866	1,783	3,542
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	645	1,332	2,855
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period			
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	649	1,351	2,852
6	Paid up Equity Share Capital	9,111	9,111	9,111
	(Face Value Rs. 10/- each)			
7	Basic & Diluted Earnings per share (before extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (not annualised)	0.71	1.46	3.13
8	Basic & Diluted Earnings per share (after extraordinary items)			
	(of Rs. 10/- each) (not annualised)	0.71	1.46	3.13
NI. t.		<u> </u>	<u> </u>	

### Note:

- 1. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended September 30, 2022 filed with BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial Results are available on the Stock Exchange's website, www.bseindia.com and on the Company's
- 2. The above financials were reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on October 27, 2022.

For Saint-Gobain Sekurit India Limited

Mumbai October 27, 2022 Venugopal Shanbhag **Managing Director** DIN- 08888359



	Extracts of Statement of Consolidated Financial Results													
for the quarter and	for the quarter and half-year ended 30 September, 2022 (₹ in crore													
Deutenland	O. contan	0	0	Halfman	Halfman	( , , , ,								
Particulars	Quarter ended 30	Quarter ended 30	Quarter ended 30	Half-year ended 30	Half-year ended 30	Year ended 31								
	September, 2022 (Unaudited)	June, 2022 (Unaudited)	September, 2021 (Unaudited)	September, 2022 (Unaudited)	September, 2021 (Unaudited)	March, 2022 (Audited)								
Revenue from continuing operations	4,239	3,995	3,022	8,234	6,000	12,622								
Profit from continuing operations before exceptional items, share of profit of joint ventures and associate		,	•	•	,	,								
and tax	676	768	274	1,444	651	1,452								
Profit from continuing operations after exceptional items, before share of profit of joint ventures and														
associate and tax	676	768	263	1,444	640	1,441								
4. Profit from continuing operations before tax	723	797	320	1,520	748	1,667								
5. Profit from continuing operations after tax	685	641	248	1,326	590	1,400								
6. (Loss)/profit from discontinued operations before tax	` '	(4)	27	(9)	27	18								
7. (Loss)/profit from discontinued operations after tax	(5)	(4)	20	(9)	20	5								
8. Profit for the period (5 + 7)	680	637	268	1,317	610	1,405								
9. Total comprehensive income for the period	1,543	(188)	1,419	1,355	2,430	4,364								
10. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255								
11. Other equity and Non-controlling interests						18,902								
12. Earnings per share														
- Basic and Diluted (for continuing operations) ₹	24.85*	23.28*	7.88*	48.13*	19.18*	49.17								
- Basic and Diluted (for discontinued operations) ₹	(0.20)*	(0.16)*	0.80*	(0.36)*	0.80*	0.20								
<ul> <li>Basic and Diluted (for continuing and discontinued operations) ₹</li> </ul>	24.65*	23.12*	8.68*	47.77*	19.98*	49.37								
* Not annualised														

Extracts of Statement of Standalone Audited Financial Results for the quarter and half-year ended 30 September, 2022											
	, , , , , , ,		-			(₹ in crore)					
Particulars	Quarter ended 30 September, 2022	Quarter ended 30 June, 2022	Quarter ended 30 September, 2021	Half-year ended 30 September, 2022	Half-year ended 30 September, 2021	Year ended 31 March, 2022					
1. Revenue from continuing operations	1,185	1,225	847	2,410	1,675	3,721					
Profit from continuing operations before tax	277	495	177	772	459	988					
3. Profit from continuing operations after tax	243	381	135	624	363	787					
4. Profit from discontinued operations before tax	-	-	27	-	27	28					
5. Profit from discontinued operations after tax	-	-	20	-	20	15					
6. Profit for the period (3 + 5)	243	381	155	624	383	802					
7. Total comprehensive income for the period	1,279	(484)	736	795	1,323	2,340					
8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share)	255	255	255	255	255	255					
9. Other equity						15,088					
10. Earnings per share											
- Basic and Diluted (for continuing operations) ₹	9.54*	14.96*	5.29*	24.49*	14.24*	30.87					
- Basic and Diluted (for discontinued operations) ₹	-	-	0.80*	-	0.80*	0.59					
- Basic and Diluted (for continuing and discontinued											
operations) ₹	9.54*	14.96*	6.09*	24.49*	15.04*	31.46					
* Not annualised											

Place : Mumbai

- 1. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2022 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
- 2. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 27 October, 2022.

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED R. Mukundan

**Managing Director and CEO** 

Date: 27 October, 2022 TATA CHEMICALS LIMITED

> Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com

Cuffe Parade Branch, 6 "The Arcade", World Trade Centre OSBI Cuffe Parade, Colaba, Mumbai – AUCTION NOTICE

he Authorised Officer of the Bank had sent several reminders to the borrower Swapnil Bhingare demanding outstanding loan amount mortgaged against Gold Ornaments (Necklace). But, as the borrower had failed to repay the loan and account turned to NPA, this publication for auctioning the mortgaged gold ornaments (necklace) is being done. Auction will be held on 28th October 2022 between 10am to 4pm at the above mentioned State Bank of India, Cuffe Parade branch, Authorised Officer - State Bank of Indi Date: - 27.10.2022 Place: - Mumbai

(A Government of India Undertaking) NOTICE INVITING OPEN E-TENDER CALL DATED 31.10.202

On behalf of Konkan Railway Corporation Ltd, Regional Railwa Manager, Ratnagiri is inviting Open E Tender For the following work Development of Container yard at coal siding at Ratnagiri station (Tender No. KR-RN-SEN-W-2022-13) Estimated Cost: ₹ 70,21,709/ EMD: ₹ 1,40,500/- Last date and Time of depositing of tender ONLINE: 21.11.2022 at 15.00 hrs. For further details, contact office of Regional Railway Manager, Office, MIDC area, Mirjole, Ratnagiri

# MAHARASHTRA REAL ESTATE REGULATORY AUTHORITY

**13** 

"Housefin Bhavan" Plot No. C-21, "E"-Block, Bandra-Kurla Complex, Bandra East-400051

No. MahaRERA/ADM/F Consult/457/2022 Date: 25.10.2022

### **ADVERTISEMENT**

Applications are invited for appointment of Finance Consultant in Maharashtra Real Estate Regulatory Authority on contract basis for a period of 12 months on a monthly honorarium of Rs. 50,000 /- (initial gross remuneration) for Finance Consultant (Remuneration will be decided on experience.)

Sr. No.	Description of the Post		No. of Posts	Qualification
1.	Finance Consultant	04 (Likely to be increased)		1. M.B.A Finance / CA. 2. Desirable experience of minimum 3 years' 3. Knowledge of Financial Statements 4. C.A intern undergoing articleship Training.

The interested candidate/s may apply for the post within a period of 14 days from the date of publishing this advertisement on email techoff2@maharera.mahaonline.gov.in

The date, time and venue of the interview will be informed to the eligible candidate by the Appointing authority after scrutiny through email.

No fare charges can be claimed by the candidate/s for attending the interview.

> Secretary **MahaRERA**

Date: 25.10.2022

# MAHARASHTRA REAL ESTATE REGULATORY AUTHORITY

"Housefin Bhavan" Plot No.C-21, "E"-Block, Bandra -Kurla Complex, Bandra East – 400051.

No. MahaRERA/ADM/Sr. Jr.& LC/458/2022

## **ADVERTISEMENT**

Applications are invited for appointment of Senior Legal Consultant, Legal Consultant and Junior Legal Consultant in Maharashtra Real Estate Regulatory Authority on contract basis for a period of 12 months on a monthly honorarium of Rs. 65000/- (initial remuneration) for Senior Legal Consultant Rs. 50000/- (initial remuneration) for Legal Consultant and Rs. 35,000/- (initial remuneration) and for Junior Legal Consultant.

(Remuneration will be decided on experience.)

Sr. No.	Description of the Post	No. of Posts	Office	Qualification
1.	Senior Legal Consultant	05 (Likely to be increased)	Mumbai	<ol> <li>L.L.B.</li> <li>Desirable experience of minimum 10 years' &amp; above as legal Consultant and similar such positions in Retired Law Officer / Legal Advisor from Government / Govt. undertakings, &amp; public sector, etc. or practicing as an Advocate in Court.</li> <li>Proficiency in operation of computer (MS office)</li> </ol>
1.	Legal Consultant	02 (Likely to be increased)	Mumbai	<ol> <li>L.L.B.</li> <li>Desirable experience of minimum 5 years' &amp; above as legal Consultant and similar such positions in Government /Semi-Government/ Govt.undertakings, Corporations, etc. or practicing as an Advocate in Court.</li> <li>Proficiency in operation of computer (MS office)</li> </ol>
2.	Junior. Legal Consultant	10 (Likely to be increased)	Mumbai	<ol> <li>L.L.B.</li> <li>Desirable experience of minimum 0 to 3 years' as Jr. legal Consultant and similar such positions in Government /Semi-Government/ Govt.undertakings, Corporations, etc. or practicing as an Advocate in Court.</li> <li>Proficiency in operation of computer (MS office)</li> </ol>

The interested candidate/s may apply for the post within a period of 14 days from the date of publishing this advertisement on email techoff2@maharera.mahaonline.gov.in

The date, time and venue of the interview will be informed to the eligible candidate by the Appointing authority after scrutiny through email.

No fare charges can be claimed by the candidate/s for attending the interview.

Sd/-Secretary **MahaRERA**  झोनल स्ट्रेस्ड् ॲसेट रिकव्हरी शाखा : मेहेर चेंबर, तळमजला, डॉ. सुंदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१. दूरध्वनी : ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, ईमेल : armbom@bankofbaroda.co.

परिशिष्ट ।∨-ए आणि ॥-ए [ नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुर्दी ]

सिक्युरिटी इंटरेस्ट (एम्फोर्सेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एम्फोर्सेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००

अन्वये स्थावर मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा कब्जा बँक ऑफ बडोदा, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्या खालील नमूद तारण खात्यामधील तारण धनकॉच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ''जे आहे जेथे आहे' आणि ''जे काही आहे तथे आहे' आणि ''विनाअंवलब तत्वाने'' विकण्यात येणार आहे कर्जदार/हमीदार/तारण मत्ता/थकबाकी/राखीव किंमत/ई-लिलावाची तारीख आणि वेळ, इअर आणि बोली वाढविण्याची रककम खाली नमूद केली आहे.

स./ पंच क्र.	कर्जदार/हमीदाराचे नाव आणि पत्ता	स्थावर मिळकतीच्या वर्णनासह काही असल्यास ज्ञात बोजा	एकूण थकवाकी	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	<ul><li>१) राखीव किंमत आणि</li><li>२) मिळकतीची इअर रक्कम</li><li>३) बोली वाढविण्याची</li><li>रक्कम</li></ul>	कब्जाची स्थिती (अन्वयिक /प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ
?	मे. कांती क्रिएशन (कर्जदार) गाळा क्र. ४८५, ४ था मजला, शाह ॲन्ड नाहर, इंडस्ट्रियल इस्टेट, धनराज मिल्स कंपाऊंड, एस जे मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई - ४०००१३. ४१८, गुरेगा इंडस्ट्रियल इस्टेट, आकुलीं रोड, कांदिवली पूर्व, मुंबई. १. श्री. कांतिलाल खुमाराम पुरोहित ए) फ्लॅट क्र. ११०५, ११ वा मजला, बी विंग, ग्रीन पार्क, रहेजा इस्टेट, बोरिवली पूर्व, मुंबई पिन ४०००६६. बी) ३०२२, मोमाई कॉम्प्लेनस, न्यु बॉम्बे मार्केट जवळ, सहारा दरवाजा, सुरत गुजरात-३९५०१०. सी) १२, सिताराम इंडस्ट्रियल इस्टेट, धनु बाग, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, नालासोपारा पूर्व, मुंबई ४०१२०९. २. मंजू कांतिलाल पुरोहित फ्टॉट क्र. ११०५, ११ वा मजला, बी विंग, ग्रीन पार्क, रहेजा इस्टेट, बोरिवली पूर्व, मुंबई पिन ४०००६६.	गाळा क्र. ४८५, ४ था मजला, शाह ऑण्ड नाहर इंडस्ट्रियल इस्टेट, धनराज मिल कंपाऊंड, सिटी सल्हें क्र. १५९, लोअर परेल विभाग, लोअर परेल रेल्वे स्टेशन जबळ, एस. जे. मार्ग, लोअर परेल पश्चिम, मुंबई ४०००१३. नामधिकार विलेखानुसार विल्टअप क्षेत्र ४२० (+ टेरेस) चौ. फू.	एकूण थकबाकी ०३.०८.२०१७ रोजीस ६. ६,१६,१९,९५३.३२/- अधिक त्यावरील पुढील पुढील व्याज खर्च बजा तारखेपर्यंत वस्ली	२१.४१.२०२२ दु. १४०० ते सायं. १८००	१) रु. ६५.०० लाख २) रु. ६.५० लाख ३) रु. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	११.११.२०२२ दु. ३.०० ते सायं. ५.००

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीकरिता कृपया https://www.bankofbaroda.in/e-auction.htm आणि https://ibapi.in मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा. एमएसटीसी हेल्पडेस्क क्र. ०३३–२३४०००२०, ०३३-२३४०००२१, ०३३–२३४०००२२, ०३३–३५०१३२२०, ०३३–३५०१३२२१ आणि ०३३–३५०१३२२२. संमाज्य बोलीदार फोन क्र. ०२२–४३६८३८०३/८१० मोबाईल क्र. ९९३०३३२६८६/८६६७३३५६५८ वर प्राधिकृत अधिकाऱ्यांना सद्धा संपर्क करू शकतात

दिनांक : २७.१०.२०२२ ठिकाणः मुंबई

बँक ऑफ बडोद

(T) IDBI BANK

आयडीबीआय बँक लिमिटेड, दोस्ती पिनॅकल, जीएफ, प्लॉट क्र. ई-७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, एमआयडीसी, ठाणे (पश्चिम), ठाणे, पिन : ४००६०४

(नियम ८(१) कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

निम्नस्वाक्षरीकारानी आयडीबीआय बँक लिमिटेड चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ऑसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून कर्जदार यांस सूचनेतील एकूण नमूद रक्षम या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार अणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निमन्द्याक्षरीकारांनी खालील तक्त्यामधील वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा तावा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल २००२ च्या रूल ८ सहवाचता ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (४) अन्वये घेतला आहे. तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतदी नुसा कर्जटारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा आयडीबीआय बँक लिमिटेड च्या खालील नमद रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदाराचे नाव	१३(२) सूचनेची तारीख	मागणी सूचनेमध्ये दावा केलेली रक्कम (रू.)	सांकेतिक कब्जाची तारीख	मिळकतीचा पत्ता
श्रीम. उषा पन्नालाल पाल/ श्री. पन्नालाल रामकेहलवान पाल	३१.०३.२०२२	२८,३५,५५४.३४/-	२०.१०.२०२२	फ्लॅट क्र. ७०३, ७वा मजला, सी विंग, अल्टिम बिल्डिंग, गाव टेमघर, तारांगण कॉम्प्लेक्स, कल्याण रोड भिंवडी, ठाणे, महाराष्ट्र.
श्री.रमाश्री ठाकूरप्रसाद केवट आणि श्रीम. सीता रमाश्री केवट	२८.०२.२०२२	१२,६७,२८२.९२/-	२०.१०.२०२२	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, ए विंग, सत्यम् एलिगंजा सर्वोदय नगर, गाव चिखलोली अंबरनाथ (पू.), महाराष्ट्र, पिनकोड ४२१५०१.
श्री. श्रीपाद श्रीकृष्ण पाठक / श्रीम. सुप्रिया श्रीपाद पाठक	३१.०३.२०२२	९,८९,९२१.२९/-	२०.१०.२०२२	फ्लॅट क्र. १५, ३रा मजला, कनाकवः सीएचएसएल, गणेश घाट, सिंडिकेट मुरबाड रोड कल्याण (प.), महाराष्ट्र, पिनकोड-४२१३०१.
श्री. देविदास मधुकर जाधव आणि श्रीम. योगिता देविदास जाधव	३१.०८.२०२२	२,७९,८६०/-	२०.१०.२०२२	फ्लॅट क्र. १०५, १ला मजला, श्री किशः सीएचएसएल., बी विंग, कळवा पोस्ट कार्यालय मागे, कळवा पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र ४००६०५
श्री. मोहिते युवराज मारुती आणि श्रीम. स्वाती युवराज मोहिते	३१.०५.२०२१	१६,०४,१६१.५८/-	२०.१०.२०२२	फ्लॅट क्र. १२, ३रा मजला, बी विंग, कोलुंगडे सीएचएसएल., कोलबाड रोड, ठाणे (प.) महाराष्ट्र ४००६०१.
ठेकाण: ठाणे				सही/ पाधिकत अधिकारी, <b>भारतीती भार तँक वि</b>

### **PUBLIC NOTICE**

प्राधिकृत अधिकारी

NOTICE is hereby given that Mr. Hamid Khan Ahmed Khan Indrapurwalla (H. A. Indrapurwala), a member of the Diamond Palace Premises CHS. Ltd. having address at 15/A Hill Road, Bandra (West), Mumbai 400050 and holding Share Certificate No. 4 bearing Nos. from 26 to 30 in respect of Flat No. 4 on 2nd Floor along with Garage No. 4 in the building of the society died on 10 07 2022 Mr. Akbar Khan Hamid Khan Indrapurwalla legal heir made an application dated 17/09/2022 for transfer of share certificate and interest in the said flat no. 4 along with garage no. 4 in his name. The Society hereby invites claims or objections from the heirs or other claimants to the transfer of the said shares and interest of the deceased member in the property of the society, within a period of 15 days with proofs and if no claims are received within the prescribed period above, the society shall be free to deal the shares and interest of the deceased member in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections received shall be dealt with as per the bye-laws of the society.

For and or behalf of Diamond Palace Premises CHS. Ltd.

Place: Mumbai Dated: 28.10.2022 Secretary बैंक ऑफ इंडिया BOI

महोदय.

गोखिवरे शाखा. तषार बंगला येथे आणि पी.ओ. गोखिवरे , वसई रोड (पूर्व), जि. पालघर फोन क्र. ०२५०-२४६४७११, २४६४७१२ ईमेलः Gokhivare.MumbaiNorth@bankofindia.co.in

दिनांक: ०६.१०.२०२

संदर्भ: जीओके/एडीव्ही/२०२२-२३ जोडपत्र - ए

१. श्री. पवन रामनायन दबे (कर्जदार) २. सौ. पूनम पवन दुबे (सह-कर्जदार) ६०४, इमारत क्र. ४, रश्मी स्टार सिटी, सेक्टर १, जुचंद्र, नायगाव पूर्व, जि. पालघर ४०१२०८

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना तुमच्या विनंतीनुसार बँकेने रु. १४,८०,०००/- च्या एकूण रकमेकरिता स्टार होम लोन तुम्हाल आमच्या मार्फत मंजूर केले. आम्ही आमच्याद्वारे मंजूर केलेल्या गृहकर्जसुविधा आणि सूचनेरोजीस त्या अंतर्गत थकीत रकमेचा तपशील येथे खाली देत आहोत:

मुंबई, शुक्रवार, २८ ऑक्टोबर २०२२ | नव अशक्ति १७

सुविधेचे नाव	मंजूर मर्यादा (रु)	उर्वरीत थकीत (लाखात)
लएपी	१४.८०	१४.८६
्कूण	98.60	१४.८६

- बँकेने मंजर केलेल्या वरील सदर पत सविधा खालील मत्ता / तारणाने सरक्षित केल्या आहेत (बॅकेकडे भारीत मत्ता/मिळकतींचे तपशील) : फ्लॅट क्र. ६०४, इमा क्र. ४, रश्मी स्टार सिटी, सेक्टर १. जचंद, नायगाव पर्व, पालघर ४०१२०८ चे समतल्य गहाण.
- तम्ही सदर पतसविधेअन्वये बँकेला तमच्या थकबाकी रकमेची परतफेड करण्यात तम्ही कस केल्याने आम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार/निर्देशांप्रमाण् ०१.०५.२०२१ पासून तुमच्या खात्याचे वर्गीकरण नॉन-परफॉर्मिंग ॲसेट केले आहे.
- वरील कारणांमुळे याद्वारे आम्ही तुम्हाला वरील ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये सूचना जारी करून ह्या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत बँकेने केलेला सर्वे मासिक आधारे चक्रवाढीने सध्या द.सा. ८.८०% दराने रु. १४.७८ लाख (सूचनेच्या तारखेपर्यंतचे सांपार्श्विक थकीत) आणि तुमच्याकडून प्रदानापर्यंत बँकेद्वारे उपार्जित सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्च अशी रक्कम बँकेला अदा करून तुमचे सर्व दायित्व निभावण्यास सांगत आहोत, कसूर केल्यास कृपया ध्यानात ठेवावे की, आम्ही वर वर्णन केलेल्या तारण मत्तांविरुद्ध सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ अन्वये बँकेला प्राप्त असलेल्या अधिकारांचा वापर करून कारवाई करू. त्याच्या खर्च आणि परिणामांची जोखीम सर्वस्वी तमची असेल.
- आम्ही जेव्हा उपरोक्त कालावधीत परतफेड आणि तारण मत्तांचे विमोचन होईपर्यंत प्रयोज्य दराने व्याज, बँकेला आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय यासह एकत्रितरित्या बँकेच्या संपूर्ण थकबाकीचे प्रदान करून तुमचे दायित्व निभावण्यास तुम्हाला सांगत आहोत, कृपया महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवावी की. सरफैसी ॲक्टच्या कलम १३(८) प्रमाणे, तारण मत्तांचे विमोचन करण्याचा अधिकार, तुम्हाला केवळ, तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतरण करण्यासाठी खाजगी कराराने किंवा जनतेकडून दरपत्रके किंवा निविदा मागवून किंवा जाहीर लिलावासाठीची सूचना प्रकाशित होण्याच्या तारखेपर्यंतच उपलब्ध असेल.
- वर वर्णन केलेल्या अधिकारांचा वापर करून रोकड झालेल्या रकमेतून प्रथम आम्हाला आलेल सर्व खर्च, आकार व परिव्यय आणि/किंवा त्याच्याशी निगडित कोणताही खर्च भागवला जाईल आणि नंतर वर वर्णन केल्याप्रमाणे सदर सचनेच्या तारखेपासन संविदात्मक दराने व्याजासह बँकेची येणे थकबाकी भागविण्यात येईल आणि बँकेची संपूर्ण येणे (कर्जदार किंवा जामीनदार म्हणून बँकेला तमच्याकडून येणे असलेल्या अन्य कोणत्याही थकबाकीसह) रक्कम वसूल केल्यानंतर कोणतीही रक्कम शिल्लक राहिल्यास तुम्हाला प्रदान केली जाईल.
- तारण मत्तांविरुध्द सदर अधिकार वापरून रोकड केलेल्या रकमेतून सदर थकबाकी संपूर्ण न भरल्यास, आम्ही तुमच्याकडून सर्व खर्च, इ. सह उर्वरित रक्कम वसूल करण्याकरिता तुमच्या अन्य मत्ता व तुमच्याविरुध्द कर्ज वसुली न्यायाधिकरण/ न्यायालयासमोर कारवाई करण्याच आमचे अधिकार राखुन ठेवत आहोत.
- कृपया ध्यानात ठेवावे की, उपरोक्त ॲक्टच्या पोट-कलम (१३) नुसार, ह्या सूचनेच्या प्राप्तीपश्चात, तुम्हाला ह्या सूचनेत उल्लेख केलेल्या कोणत्याही तारण मत्तेचे विक्री, भाडेपट्टा, परवाना, बक्षीस, गहाण किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
- ही सूचना जारी करण्यासाठी आणि उपरोक्त कलम १३ अंतर्गत अधिकारांचा वापर करण्याकरिता निम्नस्वाक्षरीकार बँकेचे रितसर प्राधिकृत अधिकारी आहेत.
- . हे सांगणे जरूरी नाही की, बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही अधिकार किंवा उपायांन बाधा न आणता ही सूचना तुम्हाला दिली आहे.

आपले विश्वास दिनांक : ०६.१०.२०२२ मख्य व्यवस्थापव प्राधिकृत अधिकारी ठिकाण: वसई (पूर्व)

### MANBA FINANCE LIMITED

Corporate Identity Number (CIN): U65923MH1996PLC099938 Registered Office: 324, Runwal Heights, L.B.S Marg, Opp. Nirmal Lifestyle, Mulund (West), Mumbai- 400080, **Tel no:** +91 22 62346666. Email: info@manbafinance.com Website: www.manbafinance.com

Extract of Unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 (Reg 52(8), read with Reg 52(4), of the SEBI (LODR) Regulations, 2015)

Sr. No	Particulars	Quarter Ended June 30, 2022	Year Ended March 31, 2022						
1	Total Income from Operations	2736.66	10464.57						
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	452.84	1202.30						
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items# )	452.84	1202.30						
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	358.54	942.97						
5	Total Comprehensive income for the period ( Comprising Profit/Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)	4.14	7.11						
6	Paid up Equity Share Capital	1255.65	1255.65						
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	8341.83	8108.11						
8	Securities Premium Account	5879.19	5879.19						
9	Net worth	15475.67	15242.95						
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1499.92	1499.92						
11	Outsourcing Redeemable Preference Shares	NA	NA						
12	Debt Equity Ratio	2.37	2.59						
13	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)								
	1.Basic	2.86	7.51						
	2.Diluted	2.86	7.51						
14	Capital Redemption Reserves	NA	NA						
15	Debenture Redemption Reserves	NA	NA						
16	Debt Service Coverage Ratio	NA	NA						
17	Interest Service Coverage Ratio	NA	NA						
#	# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of								

- Profit and Loss in accordance with Ind AS Rules / AS Rules, whichever is
- a) The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange(s) i.e.www.bseindia.com and on the website of company i.e. www.manbafinance.com
- b) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) (specify names of Stock Exchanges) and can be accessed on www.bseindia.com

For Manba Finance Limited

Place: Mumbai Date: 22-10-2022

SD/ Manish K. Shah Managing Director DIŇ: 00979854

## **OSE** State Bank of India

खालीलपमाणे:

स्टेस्ड ॲसेटस मॅनेजमेंट, शाखा ॥, रहेजा चेंबर्स. तळ मजला, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. शाखेचा दरध्वनी क्र:- ०२२-४१६११४०२/४१६११४३४, ईमेल आयडी: - team7.15859@sbi.co.in, sbi.15859@sbi.co.in

### जोडपत्र - IV - A (नियम ८(६) ची तरतूद पहा) स्थावर मिळकर्तीच्या विक्री करिता विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहयाचता सिक्युरिटी इंटरेट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुरीन्वये स्थावः सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत ज्याचा अन्वयीक/प्रत्यक्ष कब्जा स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनकोच्य प्राधिकृत अधिकान्यांनी घेतला आहे ते कर्जदार आणि हमीदार याँच्याकडून तारण धनकोंना थकबाकीत खालील उछ्लेखित तक्त्यात संबंधीत खात्यासमोर नमूद थकबाकी + त्यावरील तारखेपर्वंतचे सांपाशिंक राने व्याज + खर्च आणि परिव्यय (वजा वसुल, काही असल्यास) च्या वसुलीसाठी १५ नोव्हेंबर, २०२२ ''जे आहे जेथे आहें'' ''जे आहे जसे आणि "जे काही आहे तेथे आहें'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. मिळकतीनुसार राखीव किंमत आणि इअर

	अ.  क्र.	युनिटचे नाव	थकबाका (एनपीएच्या	मिळकताचा तपोशल	मिळकतीचे मालक	मिळकतीचा प्रकार	राखाव किमत जीएसटी वगळून	इअर (लाखामध्य)	प्राधिकृत अधिकारी संपर्क क्रमांक	निरक्षणाची तारिख
			तारखेपासून वगळून व्याज)				+ इतर कर (लाखा मध्ये)	रक्कम (लाखा मध्ये)		
Ш	8	जय अंबे	३६.१२	प्लॉट क्र. ए-२६५, फाईव्ह स्टार एमआयडीसी, कागल	जय अंबे आयर्न	कमर्शिअल	५१८.००	५१.८०	श्री. मोहम्मद रशिद खान	09.88.2022
		आयर्न ॲण्ड स्टील्स लि.		हातकणंगले, जि. कोल्हापुर येथे स्थित फॅक्टरी जिमन आणि बिल्डिंग च्यासह शेड. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत मिळकत)	ॲण्ड स्टील्स लि.			१.००	सेल क्र. ९२८५५५३०२५ लॅण्डलाईन क्र.	स. १०.३० पासून ते
ı				फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, अटलांटिक ३, गाव	श्री. पवन लिला	रेसिडेन्शियल	१०८.००	१०.८०	(कार्यालय):	दु. १.३० वा.
				कॅरान्झालेम, पणजी, गोवा, मोज. २१७ चौ. मीटर्स. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत मिळकत)				0.40	४१६११४०२ संपर्क व्यक्ती श्रीम. कल्पिता पुराणिक	
П	7			युनिट क्र. ५०१-बी, ५वा मजला, डेम्पो ट्रेड सेंटर, पणजी,	श्रीम. सुनिता	कमर्शिअल	१९.००	१.९०	मोबाईल क्र.	09.99.7077
				ता. तिसवाडी, जि. नॉर्थ गोवा, बिल्टअप क्षेत्र २३.५५ चौ. मीटर्स. (प्रत्यक्ष कब्जा अंतर्गत मिळकत)	लिला			0.40	९८३३२१८७२४	दु. २.०० वा. ते सायं. ५.०० वा.

**ावाची तारिख:** १५ नोव्हेंबर, २०२२, स. ११.०० ते सायं. ४.००, सह ५ मिनिटांच्या अमर्यादीत विस्तारासह केव्हायसी दस्तावेज सह इअर (आरपी चा १०%) सादरीकरणाची तारिख: १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी किंवा पूर्वी

प्रदानाची बेठ आणि पद्भतः यशस्वी बोलीदारांनी प्राधिकृत अधिकारी द्वार स्विकृती नंतर, पारिस्थितीनुसार, त्वरित म्हणजेच त्याच दिवशी किंवा नंतरच्या कामकागाच्या दिवसापूर्वी आधी भरलेले इअर रक्कम समायोजित करून विक्री किंमतीचे २५% भरणा करावा, कसूर केल्यास, बोलीदाराद्वारे जमा केलेली इसारा रक्कम जप्त केली जाईल. विक्री किंमतीचे उर्वरित ७५% तारण मतेच्या विक्रीच्या पुष्ठी नंतर १५व्या दिवशी किंवा आधी किंवा तारण धनको आणि ई-लिलाव विक्रेता दरम्यान नेखी स्वरूपात मान्य अशा विस्तारित कालवधीत देय असेल.

सरफैसी ॲक्ट अन्वये वैधानिक १५ दिवसांची विक्री सूचना

प्राधिकृत अधिका-चांच्या सर्वोत्तम ज्ञान आणि माहितीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथारि, उच्छल कोलीदारानी त्यांची बोली सार्द करणवाआधी लिलावात ठेवलेल्या मिळकतींवरील भार, त्यांचे मालकी हक आणि मिळकतीला बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/थकबाकीबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई-लिलावाची जाहिरात म्हणजे बैंकेकडून कोणतेही वचन किंवा कोणतेही सांगणे असल्याचा अर्थ काढू नये किंवा तसा समज करून घेऊ नये. बैंकेला ज्ञात असलेल्या किंवा नसलेल्या अशा सर्व वर्तमान आणि भविष्यातील भारासह मिळकत विकली जात आहे. प्राधिकत अधिकारी/तारण धनको कोणत्याही प्रयस्थ पक्षकारांच्या दावे/अधिकार/थकबाकीसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार नसतील विक्रीच्या अटी आणि शर्तीकरिता कृपया स्टेट बँक ऑफ इंडिया, तारण धनको यांची बेबसाईट www.sbi.co.in मध्ये पुरविलेल्या https://www.mstcec प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिय

जाहीर सूचना

**शाखा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्टियल इस्टेट. ठाणे. महाराष्ट्र-४००६०४

खालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. खालील नमूद तारखेची सुचना सिक्युरिटायक्षेशन अँन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेवटच्या ज्ञात पत्त्यावर त्यांन जारी करण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणुन त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/ हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता/ अंमलबजावणीयोग्य मत्ता	सूचना पाठविल्याची तारीख / सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख		
	धुरी/(ऍलबीएमयुएम००००५१८५०८१) आणि बी/३४, तळमजला, आदर्श वसंत बहार सोसायटी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी पूर्व, मुंबई- ४०००६९.	((एलबीएमयुएम००००५१८५०८१) आणि बी/३४, तळमजला, आदर्श वसंत हाऊसिंग सोसायटी लि., एक्सिस बँक जवळ, स्थित येथे तेजपाल स्किम				
२.	साधना बाबूलाल वर्मा/ जयेश पद्माकर निकम/(एलबीकेएलव्हाय००००५३४००८८) आणि फ्लॅट क्र. ४०१, महेक प्राइड, एफ विंग, श्री मलंग रोड नांदिवली, कल्याण पूर्व, ठाणे- ४२१३०६.	फ्लॅट क्र. ९०८, ९ वा मजला, इमारत १, प्रोजेक्ट दावखार एलिगन्स मध्ये सर्व्हे क्र. ३३, ५५, हिस्सा क्र. ९, १० आणि ५ए, एस्सार पेट्रोल पंप, कल्याण ठाणे ४२१३०६.	सप्टेंबर १२,२०२२ रु. ५५,३२,७४६.९९/-	०३/०६ २०२२		
₹.	धरमशी बी बेरा/प्रभू बेचारा बेरा/(एलबीएमयुएम००००५३१२९८९/ एलबीएमयुएम००००५०७५६८८/एलबीएमयुएम००००५०७५६९३) आणि अमर प्रेम अपार्टमेंट, प्लॉट क्र. ९५ए, सेक्टर १० तळोजा पंचनंद, तालुका- पनवेल, जिल्हा- रायगढ, पनवेल-४१० २०७.	फ्लॅट क्र. २०६, २ रा मजला, अमर प्रेम अपार्टमेंट, सेक्टर क्र. १०, २ रा मजला, तळोजा प्लॉट क्र. ९५ए, सेक्टर १०, रायगड ४१०२०८.	सप्टेंबर १५,२०२२ रु. ३१,९९,९०६.१३/-	२५/०६ २०२२		
٧.	प्रतीक संभाजी गायकवाड/संभाजी भगवान गायकवाड/हेमलता गायकवाड/ (एलबीपीयुएन०००४९३८८५६/एलबीपीयुएन०००४९३८८५८/ एलबीपीयुएन०००५३९४४७०) आणि फ्लॅट क्र. सी १०१ ऐरवर्याम व्हेंचर, सर्व्हें क्र. १४२ ४ खांडोबा मंदिर चौक, चिंचवड, पुणे–४११०१९.	फ्लॅट क्र. सी १०१, सी इमारत. १ ला मजला, ऐश्वर्याक को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसा. लि., अकुडी पुणे, सर्व्हे क्र. १४२/४, १४२/१/२बी सिटी सर्व्हे क्र. ५१०२, पोडिअम लेव्हल वर,धारक क्र. २३सी, पुणे ४११०३५.	सप्टेंबर १५,२०२२ रु. ६७,२४,३५९/-	०८/०६ २०२२		
ч.	संतोषकुमार बाजीराव कदम/ चरणिया अमीरअली/ (एलबीएमयुएम०००५०७८९७४) आणि फ्लॅट क्र. २०३ श्री गणेश इमारत, प्लॉट क्र. ४२ सेक्टर १३ खारघर, नवी मुंबई- ४१ ०२१०.	बंगला क्र. १२३, मॅजिक हिल्स फेझ १, एनक्लेव्ह स्थित गाव आंबिवली, तर्फे वांखल, तालूका खालापूर, जिल्हा रायगड, तर्फे वांखल, खालापूर, जमीन धारक सर्व्हें क्र. १७, हिस्सा क्र. २,३,४,५,६,८,९,१०,११,३४, नवी सर्व्हें क्र. ४१, खोपोली ४१०२०३	सप्टेंबर २२,२०२२ इ. ९०,९९,६९५/-	0८/08 २०२२		
ξ.	ऋषी राजेश कपूर/ राजेश रामकृष्ण कपूर/ (एलबीपीयुएन००००१८४१८५०) आणि हिस्सा क्र. ३७ गोविंदपुरा अहमदनगर-४१४००१.	फ्लॅट क्र. ००६, १८०१, १८ वा मजला, इमारत नाव अमनोरा पार्क टाऊन, सेक्टर आर-२, हडपसर खर्डी बायपास, हडपसर पुणे ४११०४५.	सप्टेंबर २२,२०२२ रु. ५३,०१८,०३.५८/-	0८/08 २०२३		
૭.	रंगराव पंढरीनाथ जगताप/ रुपाली रंगराव जगताप/ (एलबीपीयुएन०००४०८६०५२) आणि प्लॉट क्र. २२ सर्व्हे क्र. ११२/१/२/३, बाणेर रोड भगवती आश्रम, पुणे- ४११०४५.	प्लॉट क्र. २२, तळमजला, बानेर, अनु क्र. ११२/१/२/३, महाराष्ट्र पुणे ४११०४५.	सप्टेंबर २२,२०२२ रु. ६७,२४,३५९/-	१३/०६ २०२३		
८.	प्रभु बेचारा बेरा/निकिता प्रभू बेरा/ (एलबीएमयुएम००००५२६९४९७) आणि फ्लॅट क्र. २०६, ''अमर प्रेम अपार्टमेंट" प्लॉट क्र. ९५ए, सेक्टर- १०, तळोजा पंचानंद, तालुका पनवल, जिल्हा- रायगड- ४१०२०८.	शॉप क्र. ०२, तळमजला, इमारत नाव ब्ल्यु फिग टॉवर को-ऑपरीटीव्ह सोसायटी लि., सेक्टर १०, तळोजा पनवेल, स्थित यावर बिनशेतजमीन प्लॉट क्र. ९०,९१,९२, तळोजा पाचपंड, तालूका पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई, तालूका पनवेल, जिल्हा रायगड, नवी मुंबई ४१०२०८.	सप्टेंबर २२,२०२२ इ. ६७,२४,३५९/-	२५/०६ २०२३		
۲.	पवन कुमार बगाडी/ सुशीला ओमप्रकाश बगाडी/ (एलबीएमयुएम००००४०८३४७०/ एलबीएमयुएम००००५२१६९९३) आणि फ्लॅट क्र. ७०३ ए विंग ''परीक्षित को–ऑपरेटिव्ह हार्डीसंग सोसायटी लिमिटेड" एन एल कॉम्प्लेक्स आनंद नगर, अमूल आईसक्रीम जवळ, दहिसर पूर्व, मुंबई-४०००६८.	फ्लॅट क्र. ६०१, ६ वा मजला, ग्लोसिस रेसिडन्सी, आनंद नगर एन एल कॉम्प्लेक्स, दिहसर पूर्व, धारक सिटी सर्व्हें क्र. १४२६/३बी२, येथे स्थित असलेले आणि वसलेले गाव दिहसर, ताल्का बोरिवली, मुंबई ४०००६८.	सप्टेंबर २६,२०२२ इ. ५५,४४,३८०/-	03/08 2023		
0.	राशिद अल्लाउद्दीन लखवा/ फिरोजअल्लाउद्दीन लखवा/अल्लाउद्दीन लखवा/ (एलबीएमयुएम०००४९०१३३२/एलबीएमयुएम००००४९०१३३३) आणि बी३ ६०२ एकता लोक मिलन सीएचएस लोक मिलनकॉम्प्लेक्स साकीनाका कांदिवली मुंबई- ४०००७२.	फ्लॅट क्र. ६०२, ६ वा मजला, इमारत क्र. बी३, एकता लोक मिलन को- ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२.	ऑक्टोबर ०७,२०२२ रु. १५,४०४,६७६.८/-	११/०४ २०२२		

दिनांक: ऑक्टोबर २८, २०२२ प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड

						(₹ कोटीत)
तपशील	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या
	तिमाहीसाठी	तिमाहीसाठी	तिमाहीसाठी	अर्धवर्षासाठी	अर्धवर्षासाठी	वर्षासाठी
	३० सप्टेंबर, २०२२	३० जून, २०२२		३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२१	३१ मार्च, २०२२
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१ प्रवर्तनातून चालू ऑपरेशन्सतून एकूण उत्पन्न	४,२३९	३,९९५	३,०२२	८,२३४	६,०००	१२,६२२
२ चालू ऑपरेशन्सतून अपवादात्मक वाबीपूर्वीचा नफा, सहयोगी						
कंपनीच्या नफाचा हिस्सा आणि कर	६७६	ሪያט	२७४	१,४४४	६५१	१,४५२
३ चालू ऑपरेशन्सतून अपवादालक वाबीनंतरचा नफा,						
सहयोगी कंपनीच्या नफापूर्वीचा हिस्सा आणि कर	६७६	୦୫୯	२६३	१,४४४	६४०	१,४४१
४ चालू ऑपरेशन्सतून करापूर्वीचा नफा	७२३	७९७	३२०	१,५२०	986	१,६६७
५ चालू ऑपरेशन्सतून करानंतरचा नफा	६८५	६४१	२४८	१,३२६	५९०	१,४००
६ वंद ऑपरेशन्सतून अपवादात्मक लाभ आणि करापूर्वीचा	(५)	(४)	२७	(9)	રહ	१८
(तोटा) /नफा						
७ वंद ऑपरेशन्सतून करानंतरचा (तोटा)/नफा	(५)	(४)	२०	(9)	२०	<b>બ</b>
८ कालावधीकरिता नफा (५+७)	६८०	£30	२६८	१,३१७	६१०	१,४०५
९ कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न	१,५४३	(१८८)	१,४१९	१,३५५	२,४३०	8,368
९० भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य)	રુપુપ	રપુષ	રુપુપ	રપુપ	રુપુષ	રપુષ
१९ इतर भांडवल आणि नॉन कंट्रोलींग इंट्रेस्ट						१८,९०२
१२ प्रती समभाग प्राप्ती						
- मूळ आणि सौम्यीकृत (चालू ऑपरेशन्ससाठी) ₹	२४.८५*	२३.२८*	*۵۵.۷	\$6.28	*۶۶.۶۶	89.88
– मूळ आणि सौम्यीकृत (बंद ऑपरेशन्ससाठी) ₹	(०.२०)*	(०.१६)*	*٥٠.٥	(٥.३٤)*	*٥٥.٥	0.20
<ul> <li>मूळ आणि सौम्यीकृत (चालू आणि बंद ऑपरेशन्ससाठी) ₹</li> </ul>	२४.६५*	२३.१२*	*53.5	*00.08	*59.98	88.30
* वार्षिकीकृत नसलेले						

## ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षासाठीचे लेखापरीक्षित एकल वित्तीय निष्कर्षांचा उतारा

(₹ कोटीत

							(६ काटात)
तपशील		संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या	संपलेल्या
		तिमाहीसाठी	तिमाहीसाठी	तिमाहीसाठी	अर्धवर्षासाठी	अर्धवर्षासाठी	वर्षासाठी
L		३० सप्टेंबर, २०२२	३० जून, २०२२	३० सप्टेंबर, २०२१	३० सप्टेंबर, २०२२	३० सप्टेंबर, २०२१	३१ मार्च, २०२२
1	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,१८५	१,२२५	<b>८</b> ४७	२,४१०	१,६७५	३,७२१
:	? चालू ऑपरेशन्सतून करापूर्वीचा नफा	200	४९५	१७७	७७२	४५९	१८८
1	🕴 चालू ऑपरेशन्सतून करानंतरचा नफा	२४३	३८१	१३५	६२४	363	७८७
1	८ वंद ऑपरेशन्सतून करापूर्वीचा नफा	_	_	રહ	_	२७	२८
١	<ul> <li>वंद ऑपरेशन्सतून करानंतरचा नफा</li> </ul>	_	-	२०	_	२०	१५
1	कालावधीकरिता नफा (३+५)	२४३	3८१	१५५	६२४	<b>3</b> ८३	८०२
Į (	<ul> <li>कालावधीकरिता एकूण व्यापक उत्पन्न</li> </ul>	१,२७९	(४८४)	७३६	७९५	१,३२३	२,३४०
۰	८ भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी ₹ १०चे दर्शित मूल्य)	રુપુષ	રુપુષ	ર૧૬	રુપુષ	રુપુ	રુપુષ
۱	<b>इतर भां</b> डवल						१५,०८८
१	० प्रती समभाग प्राप्ती						
	- मूळ आणि सौम्यीकृत (चालू ऑपरेशन्ससाठी) ₹	९.५४*	१४.९६*	4.28*	78.89*	१४.२४*	३०.८७
	– मूळ आणि सौम्यीकृत (बंद ऑपरेशन्ससाठी) ₹	_	_	*٥٠.٥	_	*٥٥.٥	०.५९
	- मूळ आणि सौम्यीकृत (चालू आणि वंद ऑपरेशन्ससाठी) ₹	९.५४*	१४.९६*	६.०९*	78.89*	१५.०४*	३१.४६
*	वार्षिकीकृत नसलेले						

ठिकाण : मुंबई

दिनांक : २७ ऑक्टोबर, २०२२

१. सेवी (लिस्टिंग ॲण्ड अधर डिस्क्लोजर रीक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियमावली ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह वरील माहिती ही ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरीता एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षाचा उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाकरीता एकत्रित आणि अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेवसाईट (www.nseindia.com and www.bseindia.com) आणि कंपनीची वेवसाईट (www.tatachemicals.com) येथे उपलब्ध आहे.

वरील परिणामांमध्ये वित्तीय निष्कर्षाचा लेखा समितीने आढावा घेतला असून कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या वैठकीत त्यांना

संचालक मंडळाच्या आदेशानसार टाटा केमिकल्स लिमिटेड

आर. मुकुंदन व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ

टाटा केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यलय : बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रीट, मुंबई - ४०० ००१. टेली: +९१ २२ ६६६५८२८२ वेबसाईट: www.tatachemicals.com CIN:- L24239MH1939PLC002893 इंगेल: investors@tatachemicals.com

# Uncertain revenue outlook hits Gland Pharma stock

Margins hit all-time low in 02 and will remain under pressure in the near term

Mumbai, 27 October

he stock of Gland Pharma dipped 14.6 per cent in trade on Thursday, reacting to downgrades by brokerages and lowering of earnings estimates after a weak July-September quarter (second quarter, or Q2) performance and absence of clarity on near-term growth.

As the biggest loser in the BSE 200 Index on Thursday, the stock shed about a quarter of its value from its early September highs.

The immediate trigger for the bearish view of investors is the all-time low margins and worries on growth. Gross profit and operating profit margins slipped to their all-time lows at 50 per cent and 28.4 per cent, respectively.


Gross margins were down 60 basis points (bps) year-on-year (YoY) and 540 bps sequentially.

The company indicated that the sequential impact was on the account of a change in the geographic mix and increased raw material costs.

Rest of the world (ROTW) and the Canadian markets were impacted by pricing pressures. A delay in supply led to lower volumes on some products. The company also took a one-time write-off of ₹7-8 crore on one of its biologics products.

Operating profit margins also took a knock, falling 310 bps on a sequential basis and 643 bps YoY to 28.4 per cent. The drop was on account of falling operemployee and other costs rising 210-270 bps as a percentage of sales, observe analysts at Motilal Oswal Research.

All figures in %



declining trend for at least six quarters.

The injectable manufacturing company expects the margin pressure to persist due to cost pressures and negative operating leverage. It expects margins ating leverage, with the share of to be in the 30.5-31 per cent range in the second half of 2022-

On the revenue front, there was sequential recovery. Sales Margins at the operating were up 22 per cent quarter-on-

Group General Manager (Engg.)/Area-II

increase in ROTW and an improvement in the supply of raw material.

On a YoY basis, revenue declined 3.3 per cent, dragged down by the India market, where sales fell 42 per cent as the year-ago period had a high base of Covid-related sales.

Research analyst Mitesh Shah of Nirmal Bang Research expects revenue and net profit sharply, investors should await to grow about 10 per cent each level have been witnessing a quarter due to a 123 per cent during 2021-22 through 2024-25.

While sales growth in the first half (H1) of FY23 was hit by supply-side issues, as well as a high base of Covid opportunities, especially in India, the brokerage expects product launches, particularly complex ones, as well as foray into contract development and manufacturing segment and China, to drive the company's growth in the second half of FY23.

The brokerage has a 'buy' rating on the stock, with a target price of ₹2,582.

While there has been sequential improvement, some brokerages believe an uncertain growth outlook is a worry.

Alankar Garude Samitinjoy Basak, analysts at Kotak Institutional Equities (KIE), say while the muted performance in the H1FY23 has been disappointing, lack of visibility regarding normalcy in sales and margins is a bigger

The company had guided for an 18-20 per cent growth for the past three quarters of FY23 and has now withdrawn its guidance, given volatile market con-

Lower-than-expected oncology sales and supply disruption are reasons furnished by the management for not meeting its FY23 guidance.

KIE has cut its target multiple to 22x, from 25x, after the Q2 showing and growth/margin concern.

It has retained a 'reduce rating, with a target price of ₹1,975, as opposed to the earlier ₹2,325.

While there is incessant selling pressure on the stock and valuations have corrected revenue and margin stability before considering the stock.

**Particulars** 

Not annualised

Revenue from continuing operations

Profit from continuing operations before exceptional items, share of profit of joint ventures and associate

Profit from continuing operations after exceptional

# Reduce behaviour gap with higher exposure to diversified funds

Avoid trying to time entry and exit; hold for at least one complete cycle

SANJAY KUMAR SINGH

A recent report by Morningstar says that the returns Indian investors earn are much lower than what the mutual funds (MFs) they have invested in do. This trend is visible across asset classes and types of funds.

Across the MF universe, the gap was 2.7 percentage points over the three-year period, 2.5 points over the five-year period, and 5.8 points over the 10-year period (data as on June 30).

### Poorly timed entry and exit

The primary reason for this gap (referred to as behaviour gap) is investors' poorly timed entry and exit from funds.

"Investors have a persistency bias. They believe an asset class or a fund that has given high returns in the past will continue to do so in future. They ignore the cyclicality in returns," says Kaustubh Belapurkar, director-manager research Morningstar Investment Adviser India. Often, when investors enter a fund based on recent performance, its best days are already behind it. The fund then witnesses flat or negative returns. Those who entered close to the peak enjoy much poorer returns than the fund.

"When a fund's performance has been poor for a considerable period, investors believe investing in it was an error. They then compound their initial error of entering near the peak by exiting near the bottom of the cycle," says Arvind A Rao, certified financial planner and founder, Arvind Rao & Associates.

### Lower gap in diversified funds

The behaviour gap tends to be lower in a well-diversified category, such as large-cap funds.

Investors tend to invest regularly

SIPs/STPs **REDUCE TIMING RISK** over the same period

▶ If the markets have gone ▶ But most up over a period of time, a lump sum investment done at the start of this period is likely to outperform SIP returns

investors don't have a lump sum; SIPs enable them to invest, according to their cash flows

By putting investments on autopilot, SIPs remove investors' tendency to try and time the market

Investors with a lump sum to invest should take the systematic transfer plan route to avoid taking a call on the level of the market

in these funds, as they are not the flavour-of-the-season kind of funds. They also stay invested in them for longer. All these factors reduce the behaviour gap.

## Higher gap in sector/thematic

The average three-year return from technology funds was 27.5 per cent, but investors in these funds earned less than 3 per cent on average. While technology funds ran up sharply in 2020 and the first half of 2021, the bulk of the inflows came into them only in the second half of 2021. Returns from sector/thematic funds are lumpier.

"The behaviour gap tends to be higher in categories that

are more prone to excitement," says Avinash Luthria, founder. Fiduciaries. In sector/thematic

funds, investors have a greater need to switch. This raises their timing (of entry and exit) risk and transaction costs. "While investors are

happy with the highs, they are unable to ride out the

### **Debt funds**

**YOUR** 

MONEY

In debt funds, the gap tends to be higher in dynamic bond funds and gilt funds, and lower in less volatile categories, such as shorter-duration funds, "Both dynamic bond funds and gilt funds have a duration element and tend to be more volatile," says Belapurkar.

### What should investors do?

The core portfolio, which should constitute the bulk, should be built using diversified funds. Investors should put money in them steadily using systematic investment plans.

"Have a limited number of funds in each category," says Rao.

Investors may have a small allocation to sector/thematic funds in their satellite portfolios.

Those who can take directional calls based on fundamental research may bet on them. Those who cannot should avoid these funds. If at all they invest, they should choose sectors or themes that are out of favour.

Allocation to individual sector/thematic funds shouldn't exceed 5 per cent of the equity portfolio (exposure to all such funds shouldn't exceed 15 per cent).

Each equity fund should be held for one complete cycle — at least seven vears.

"A buy-and-hold approach that

lowers transaction cost can reduce the behaviour gap," says Luthria. The bulk of an investor's hold-

ings in debt funds should be in shorter-duration funds

## CON/EP/A-III/Eoff-37908/TNPM/Sheet Repair/T-2/2022-23 Replacement of roof sheets of DSO and APEDA Warehouse and ancillary work at ICD/TNPM, Chennai, Tamil Nadu stimated Cos Rs. 2,45,600 Rs. 4.720/- (inclusive all taxes & duties through e-payment) Tender Processing Fee (Non-refundable) 18.11.2022 up to 17:00 hrs ender notice available on website www.concorindia.co.in but the complete downloaded from website www.tenderwizard.com/CCIL only. Further, Corrigendum / Addendum to this Tender, if any, will be published on website www.concorindia.co.in www.tenderwizard.com/CCIL and Central

Notice is hereby given that the share certificates no(s)91127, 246703 364835, 458251 and 1342080 for 225 shares bearing distinctive no(s) 4417884-4417908=25, 142929906-142929930=25, 578470723-578470772=50, 619804709-619804758=50, 1393330338 1393330412=75 standing in the name(s) of RAVINDRA KUMAR and jointly with MRS. VANIKA KUMAR in the books of M/s LARSEN AND TOUBRO limited, has/have been lost/misplaced/destroyed and the advertiser has/have applied to the company for issue of duplicate share certificate(s) in lieu thereof, any person(s) who has /have claim(s) on the said shares should lodge such claim(s) with the company's registrars and transfer agents viz Kfin Technologies Private Limited, selenium tower b. plot no: 31-32 gachibowli financial district, nanakramquda hyderabad - 500 032 within 15 days from the date of this notice failing which the company will proceed to issue duplicate share certificate(s) in respect of the said shares.

name(s) of the shareholder(s) MR. RAVINDRA KUMAR MRS. VANIKA KUMAR

Date: 28/10/2022

# **PUBLIC NOTICE**

tice is hereby given that **Manoj Kishanla Kharbanda** is the absolute owner of Fla No. A-1001/A & A-1001/B on the 10<sup>th</sup> floo 'A" Wing, of Valencia Co-operative Housing Society Limited situated a Hiranandani Gardens, Central Avenue Road about 540 sg. ft. & 510 sg. ft. Built-Up are

That Manoj Kishanlal Kharbanda had couired the above said flats from his fathe (harbanda who bequeathed to Manc Kishanlal Kharbanda by his Last WIL ated 30.08.2000. That Manoj Kishanla to my client/s and if any person/s, legal heir etc., having any claim, objection or rights title, interest etc. of whatsoever nature i the said aforesaid premises shall intimate t the undersigned with necessary supportin documentary evidence within 15 days from the publication hereof, thereafter my client(s shall complete the formalities of purchasing th aforesaid Premises, without considering clain ated this 28th day of October, 2022.

> NARENDRA R. SINGH Advocate High Cour Shop No. 68, Powai Plaza, Hiranandar Gardens, Powai, Mumbai-400 076 Mob. No.: 902955126





Invitation for Bids (IFB) for Township Works Package-E1 for construction of Residential and Non-residential buildings including external infrastructural development in various substations of Mizoram state associated with NER Powe

System Improvement Project. Single Stage Two Envelope (SSTE) Bidding Procedure

POWERGRID invites online bids through e-portal https://etender.powergrid.in for Package:

Package Reference	Downloading of Bidding Documents/ Cost of Bidding Documents	Deadline for Bid Submission(Soft Copy Part & Hard Copy Part)	
Township Works Package-E1 for construction of Residential and Non-residential buildings including external infrastructural development in various	Till 14/11/2022 upto 1100 Hrs.	Soft Copy Part: 14/11/2022 upto 1100 Hrs	.23
substations of Mizoram state associated with NER Power System Improvement Project Spec No: 5002002374/CONSULTANCY GIVEN/DOM/A04-CC CS-5	IND 05 000/	upto 1100 Hrs & Hard Copy Part: 16/11/2022 upto 1100 Hrs.	

1. For further details including addendum/changes in bidding program, if any, please 🗒

visit procurement portal https://etender.powergrid.in 2. The First Envelope (Techno-Commercial part) of the bid shall be opened on the same day of the deadline for Bid Submission i.e at 1130hrs onwards.

3. The complete Bidding Documents are also available on our website <a href="http://www.powergrid.in">http://www.powergrid.in</a> for the purpose of reference only.


NIT/IFB has already been published on portal https://etender.powergrid.ir 5. For any other information, please contact: +919431820335, +919205472324

## **POWER GRID CORPORATION OF INDIA LIMITED**

Regd. Office: B-9, Qutab Institutional Area, Katwaria Sarai, New Delhi-110016 Corp. Office: "Saudamini", Plot No. 2, Sector-29, Gurgaon-122001 (Haryana)

Website: www.powergrid.in.CIN: L40101DI 1989GOI038121

A Maharatna PSU



Bhopal, Date: 27.10.2022 M.P. Road Development Corporation Ltd. has been deputed as the executing agency for Madhya Pradesh State Assets Management Company Ltd. To meet the man power requirement. MPRDC on behalf of Madhya Pradesh State Assets Management Company Ltd., invites applications for following 04 indicative posts from eligible candidates :-

	1 0					
S. No.	Name of Post & Salary	No. of Post	Remarks/Qualification/Experience			
1.	Revenue Officer (Contract) (Last Pay (-) Pension)	UR-01	Retired SAS officer (Dy. Collector/Tehsildar or equivalent). Experience in Revenue/Admn. min. 20 years.			
2.	Revenue Expert (TNCP) (Contract) (Last Pay (-) Pension)	UR-01	Retired Jt. Director from TNCP on the experience of similar work min. 20 yrs.			
3.	Asstt. Manager (MIS) (Contract) Rs. 40,000/- + CPI	Total-02 UR-01 OBC-01	<ol> <li>B.E./B. Tech. in Electronics &amp; Communication/IT/CS from AICTE approved institution</li> <li>Minimum 3 years of experience in IT, Proficiency in MS Office.</li> <li>Website Creation and Maintenance6 (HTML, Java Script, ASP.Net, Perl/PHP, FTP)</li> <li>Email Administration, Structured Query Language (SQL) and Database basics</li> <li>Sound communication and documentation skills, Demonstrated ability to learn new things.</li> </ol>			

### General Terms and Conditions :

- Applications for S.No. 1 to 3 should be submitted in prescribed format at the office of Addl Managing Director, MPSAMC, 45-A, Arera Hills, Bhopal only.
- For S.No. 1 & 2, the selection will be made on the basis of interview. For S.No. 3, the selection will be made on the basis of merit cum interview. The appointment will be on Contract basis initially for One year, which can be extended. based upon satisfactory performance and mutual consent as per the requirements of the
- MPSAMC. MD, MPSAMC reserves the right to increase or decrease the positions (No. of post, based on actual position of requirement) advertised and to fill/not fill them from the merit/waiting list. MPSAMC reserves the right not to declare any waiting list.
- MD, MPSAMC will have full right to accept or reject any or all applications without assigning any reason thereof. The last date for submission of application and all details are mentioned on the Rule Books,
- which are also showing on https://pam.mp.gov.in/ ADDL. MANAGING DIRECTOR M.P. Madhyam/107051/2022

### **Extracts of Statement of Consolidated Financial Results** for the quarter and half-year ended 30 September, 2022

Quarte ended 30 ended ended 30 31 September September 2022 2022 2021 2022 2021 (Unaudited) (Unaudited (Unaudited) (Unaudited) **Unaudited** (Audited) 3,995 6,000 12,622 3,022 676 1.444 768 274 651 1,452

items, before share of profit of joint ventures and 676 768 263 1.444 1.441 associate and tax 640 Profit from continuing operations before tax 723 797 320 1,520 748 1,667 Profit from continuing operations after tax 685 641 248 1,326 590 1,400 (Loss)/profit from discontinued operations before tax (5) (4) 27 27 (9) 18 (Loss)/profit from discontinued operations after tax (5) (4) 20 (9) 20 8. Profit for the period (5 + 7)680 637 268 610 1,405 1.317 1,543 9. Total comprehensive income for the period (188)1,419 1,355 2,430 4,364 10. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share) 255 255 255 255 255 255 11. Other equity and Non-controlling interests 18,902 L2. Earnings per share - Basic and Diluted (for continuing operations) ₹ 24.85\* 23.28 7.88 48.13 19.18\* 49.17 - Basic and Diluted (for discontinued operations) ₹  $(0.20)^{3}$  $(0.16)^{\circ}$  $0.80^{\circ}$  $(0.36)^{3}$ 0.80\* 0.20 - Basic and Diluted (for continuing and discontinued 49.37

### **Extracts of Statement of Standalone Audited Financial Results** for the quarter and half-year ended 30 September, 2022

(₹ in crore **Particulars** Half-vear Quarter Quarter Quarter Half-vear Year ended ended ended ended ended ended September. June. September September September March. 2022 2022 2021 2022 2021 2022 1. Revenue from continuing operations 1,185 1,675 3,721 Profit from continuing operations before tax 177 277 495 772 459 988 243 381 135 624 363 787 Profit from continuing operations after tax 27 Profit from discontinued operations before tax 27 28 Profit from discontinued operations after tax 20 20 15 155 Profit for the period (3 + 5)243 381 624 383 802 1,279 (484)736 795 1,323 2,340 Total comprehensive income for the period 255 255 8. Paid-up equity share capital (Face value: ₹ 10 per share) 255 255 255 255 15,088 10. Earnings per share - Basic and Diluted (for continuing operations) ₹ 9.54\* 14.96\* 5.29 24.49\* 14.24\* 30.87 - Basic and Diluted (for discontinued operations) ₹ 0.803 %08.0 0.59 - Basic and Diluted (for continuing and discontinued 14.96\* 6.09 15.04 31.46 operations) ₹

### Not annualised Notes:

Place: Mumbai

Date: 27 October, 2022

- .. The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Audited Standalone financial results for the quarter and half-year ended 30 September, 2022 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.tatachemicals.com).
- . The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 27 October, 2022.

For and on behalf of the Board of TATA CHEMICALS LIMITED

**Managing Director and CEO** 

R. Mukundan

TATA CHEMICALS LIMITED

Regd. Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400 001. Tel: +91 22 66658282 Website: www.tatachemicals.com

CIN:- L24239MH1939PLC002893 Email: investors@tatachemicals.com